

सन २००६-०७ या वर्षासाठी १२व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार परिरक्षण व दुरुस्तीकरिता जिल्हापरिषदांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या व अखर्चित राहिलेल्या निधीबाबत.

शासन निर्णय क्रमांक -बीजीएम -२००७/प्र.क्र.२०७/अर्थ-१  
सार्वजनिक बांधकाम विभाग,  
मंत्रालय, मुंबई ४००० ०३२.  
दिनांक - ७/३/२००८.

वाचा :- १) शासन आदेश क्रमांक - असुअं/२००६/प्र.क्र.६/एल.बी./अर्थ-१,  
दिनांक ३० मार्च २००६.

२) वित्त विभागाचा शासन निर्णय क्रमांक - संकीर्ण १०.०२/प्र.क्र.१२८/अर्थोपाय  
दिनांक २६/९/२००५.

#### **प्रस्तावना :-**

१२ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार रस्त्यांच्या परिरक्षण व दुरुस्तीसाठी रू. ७१५९.०० लक्ष एवढी तरतूद “ मुख्य लेखाशीर्ष ३०५४ मार्ग व पूल (००)(०२) (१२वा वित्त आयोग) केंद्रीय अर्थसहाय्यातून कार्यान्वित केलेली कामे ,स्थानिक क्षेत्र दत्तमत्त (३०५४ ०७८४) (मागणी क्रमांक एच-५) या लेखाशीर्षाखाली रोखीने वितरीत करण्यात आली होती. सदर अनुदानाची अंतिम सुधारित तरतूद संदर्भ क्रमांक २ च्या जापनान्वये सर्व संबंधितांना कळविण्यात आली होती.

सदर अनुदान सन २००६-०७ मध्ये सर्व जिल्हापरिषदांना रोखीने वितरीत करण्यात आले होते. तथापि , काही जिल्हापरिषदांनी सन २००६-०७ चा निधी अखर्चित राहिल्याने तो या आर्थिक वर्षात ( २००७-०८ मध्ये ) खर्च करण्याची अनुमती देण्याबाबत शासनास विनंती केली होती. सदर विनंतीच्या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे :-

#### **शासन निर्णय :-**

१) उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक २ च्या शासन निर्णयातील तरतुदी शिथील करून उपरोक्त लेखाशीर्षाखाली जिल्हापरिषदांकडे जमा असलेला अखर्चित निधी एक विशेष बाब म्हणून सन २००७-०८ मध्ये खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे.

२) सदर निधी अखर्चित राहिल्या पासून तो खर्च केला जाईपर्यन्तच्या कालावधीत जिल्हापरिषदेस या निधीवर जे व्याजाचे उत्पन्न मिळाले आहे ते उत्पन्नही याच लेखाशीर्षाखाली

मंजूर कामांवर खर्च करण्यात यावे. या प्रयोजनार्थ व्याजाचा दर दरसाल दरशेकडा ६ % एवढा ग्राह्य धरण्यात यावा.


३) मूळ अनुदानातील सन २००६-०७ मध्ये खर्च झालेले अनुदान, सन २००६-०७ मध्ये अर्खचित राहिलेले व खर्च करण्यास आता अनुमती देण्यात येत असलेले अनुदान , तसेच अर्खचित अनुदानावरील व्याजाची रक्कम सन २००७-०८ या आर्थिक वर्षात पूर्णतः खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी.

४)उपरोक्त अनुक्रमांक ३ मध्ये नमूद करण्यात आलेल्या रकमांची उपयोगिता प्रमाणपत्र शासनास तातडीने सादर करण्यात यावीत.

५) सदर निर्णय अन्य प्रकरणी पूर्वोदाहरण म्हणून समजण्यात येऊ नये.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ५४२/अर्थोपाय दिनांक २७/२/२००८ अन्वये त्या विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेतस्थळ [WWW.maharashtra.gov.in](http://WWW.maharashtra.gov.in) वर उपलब्ध असून त्याचा अनुक्रमांक 20080310114918001 असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

  
( वि.र.दहिफळे )  
अवर सचिव

प्रत,

महालेखापाल-१, लेखापरिक्षा ,महाराष्ट्र राज्य, मुंबई  
महालेखापाल-१ ,लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र राज्य मुंबई.  
महालेखापाल-२, लेखापरिक्षा ,महाराष्ट्र राज्य, नागपूर  
महालेखापाल-२ लेखा व अनुज्ञेयता ,महाराष्ट्र राज्य, नागपूर.  
वित्त विभाग, मंत्रालय,मुंबई ४०० ०३२.  
ग्राम विकास विभाग, मंत्रालय,मुंबई ४०० ०३२.  
मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हापरिषद  
सर्व अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ  
सर्व मुख्य अभियंते, सा.बां.प्रादेशिक विभाग  
कार्यकारी अभियंते. सर्व जिल्हापरिषद

कार्यासन अर्थ-१,४,५ , सार्वजनिक बांधकाम विभाग ,मंत्रालय,मुंबई ४०० ०३२.

यांना आवश्यक त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.